

Tel.: +91 22 6644 4444 CIN: 93000MH1999PLC120470

E: info@waareertl.com GST: 27AADCS 1824J2ZB

W: www.waareertl.com

August 24, 2024

The Manager BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001

Scrip No. 534618

Sub.: Newspapers publication of Notice for 25th Annual General Meeting

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith a copy of Notice in connection with the 25th Annual General Meeting published in the newspapers viz. "Financial Express" (English) and "Prathkaal" (Marathi) on August 24, 2024

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Waaree Renewable Technologies Limited

HEEMA Digitally signed by HEEMA KALPESHKU KALPESHKUMAR SHAH Date: 2024.08.24 21:55:03+05'30'

Heema Shah Company Secretary ACS 52919

Email Id: info@waareertl.com

Enclosed: As above

Waaree Renewable Technologies Limited

(A subsidiary of Waaree Energies Limited)

Regd. Office: 11th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110001 Phone No. 011-43621200 CIN: U74899DL1994PLC057651 E-mail id: nghai@dalmiaholdings.com

30™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 30° Annual General Meeting (AGM) of members of First Capital India Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, September 30. 2024, at 3.00 P.M. IST through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars issued thereunder, to transact the business items as set out in the Notice of AGM which shall inter-alia contain the instructions for joining AGM through VC/OAVM. Members holding shares in physical form and who have not registered their email ids are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (Link Intime India Private Limited) in order to receive a copy of AGM Notice, Annual Report and login details for remote voting/e voting through e-mail and those holding share(s) in dematerialized form are requested to contact their respective Depository Participant ("DP") for the aforesaid purpose and follow the process advised by DP.

Members will have an opportunity to cast their vote remotely, on the business items as set forth in the notice of AGM, through remote e-voting/e-voting at AGM. The manner of casting vote through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by shareholders who have not registered their email ids, shall be provided in the notice of AGM. Copy of the AGM notice along with Annual Report for the financial year 2023-24 and login details for such voting, will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/DP in due course In case of any queries, Members are requested to write to the RTA at delhi@linkintime.co.in or to the Company at nghai@dalmiaholdings.com. The aforesaid 30th AGM Notice along with Annual Report will be available on the website

of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com.

For First Capital India Limited Place: New Delhi Naresh Kumar Ghai Dated: 23.08.2024

CORDS® Cords Cable Industries Limited

Registered Office: 94,1st Floor,Shambhu Dayal Bagh Marg, Near Okhla Industrial Area Phase-III, Old Ishwar Nagar, New Delhi-110020 Tel: 011-40551200 * Fax: 011-20887232 * E-mail: ccil@cordscable.com website: www.cordscable.com * CIN: L74999DL1991PLC046092

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 33" ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL MEANS

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of Cords Cable Industries Limited ("CORDS"/ "Company") will be held on Monday, September 23, 2024 at 03:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") provided by Link Intime India Private Limited to transact the businesses as set out in the notice of AGM. Ministry of Corporate Affairs (MCA) vide circular Nos. 20/2020 dated May 5, 2020 read together with MCA General Circular No. 14 & 17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020 respectively and subsequent circulars issued in this regard the latest being General Circular 09/2023 dated September 25, 2023 ("MCA Circulars"), permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with the MCA

Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 ("Act) and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The Deemed Venue for the 33° AGM shall be the Registered Office of the Company.

In compliance with the aforesaid circular read with SEBI Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, the Annual Repor including the financial statements for the financial year ended March 31, 2024 along with Notice of the 33" AGM will be sent only to those members, whose e-mail addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent or with the respective Depository Participants. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with vide above-mentioned MCA circulars and SEBI circulars. However, the physical copies of the Notice of the 33" AGM along with Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members, who request the same at csco@cordscable.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

Members may note that the Annual Report for the FY 2023-24 including Notice of AGM will be made available on the Company's website www.cordscable.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent, M/s Link Intime India Pvt. Ltd. a http://instavote.linkintime.co.in and shall also be disseminated on the stock exchanges i.e National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively.

Voting information:

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY remote e-voting facility ("remote e-Voting") is provided to the shareholders to cast the votes on the resolutions as set out in the AGM Notice. Shareholders have the option t either cast their vote using the remote e-voting facility prior to the AGM or e-voting during the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode

provided in the notice of the shareholders. Members participating through VC/OAVM sha be counted for reckoning the quorum under section 103 of the Act. In case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they may sent

physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses will be

an e-mail to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175. Manner of registering/updating Email address and updation of Bank Account:

Shareholders who wish to register their email address and/or update bank account mandate for receipt of dividend are requested to follow the below instructions:

 For shares held in electronic form: Register/update the details in your demat account as per the process advised by the DP and

For shares held in physical form: Register/update the details in the prescribed Forn ISR-1 along with the supporting documents with Registrar and Transfer Agent of the Company i.e. Link Intime India Private Limited. Pursuant to the SEBI Master Circular no SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07, 2024 issued to the Registrar & Transfer Agents and SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 dated November 17, 2023, the Company has sent letters to the shareholders holding share: in physical form to furnish the KYC details which are not registered in their respective

Further, the shareholders can also access the relevant forms on the Company's websit http://cordscable.com/cordscable/media/Downloads/ISR%201.pdf and on the website of the RTA at https://liiplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html

Payment of Dividend: Shareholders may note that the Board of Directors of the Company at their meeting held or

May 24, 2024, have recommended payment of final dividend of Rs. 1/- per equity share or face value of Rs. 10/-each for the financial year ended March 31, 2024, subject to approva of the shareholders at the ensuing AGM. The final dividend, if approved by the shareholders will be paid within 30 days, electronically through various online transfer mode to the shareholders whose names appear in the Register of Members or Register of Beneficia Owners, as the case may be, as on the record date, i.e., Monday, September 16, 2024. To avoid delay in the receiving dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are in dematerialized form) and with the Company's RTA (where shares are in physical mode) to received dividend directly into their bank account or payable date. In case of non-availability of the bank details of any Member, the Compan shall dispatch the demand draft to such Members.

As the Members are aware, as per the Income Tax Act, 1961 ("IT Act"), as amended by the Finance Act, 2020, dividends paid or distributed by the Company after April 01, 2020, shall be taxable in the hands of the Members and the Company shall be required to deduct th Tax at Source (TDS) at the prescribed rates from the Dividend. The TDS rates would vary depending on the residential status of the Members and the documents submitted by them within the time and accepted by the Company.

In this regard, the Company, vide its e-mail communication dated July 10, 2024, t all the Members, having their email ID's registered with the Company/ Registra and Share Transfer Agents / Depositories, has explained the process of withholding tax from dividends paid to the shareholders at prescribed rates along with the necessary annexures. This communication is also available on the website of the Company at http://cordscable.com/cordscable/Reg%2030(LODR)/24- 25/ShareholdersCommunication.pdf

The notice of 33" AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable law on their registered email address in due course.

The above information is being issued for information and benefits of shareholders of the Company and is in compliance with the applicable MCA and SEBI Circular(s).

The shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer agent at: Link Intime India Pvt. Limited (RTA)

Noble Heights, 1st Floor, Plot No. NH 2,

LSC, C-1 Block Near Savitri Market,

Janakpuri, New Delhi-110058 Tel. No. +91-011-49411000

Fax No +91-011-41410591

Date: August 23, 2024

Email:delhi@linkintime.co.in

Website: www.linkintime.co.in

Place: New Delhi

For Cords Cable Industries Limited Garima Pant

Company Secretary

Notice of loss of share certificates

NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holders / the legal heirs of the registered holders thereof have applied to the company for issue of duplicate share certificate(s)

apricate share certificate(s)									
folio no.	Share cert. nos.	No. of shares	Distinctive nos.	Name of registered holder					
(4850	2969 14828	500 500	2897961-2898460 238894305-238894804	KHORSHED SOLI DABOO KARL SOLI DABOO					

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificates.

For TVS Motor Company Limited KS Srinivasan Place: Chennal Company Secretary Date: 08.08.2024



Balmer Lawrie & Co. Ltd. (A Government of India Enterprise)

SBU: Industrial Packaging, 5, J N Heredia Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001 Regd. Office: 21, N S Road, Kolkata – 700 001, CIN: L15492WB1924G0I004835

TENDER NOTICE

Online Bids are invited for sale of fixed assets & petty items not in use / not usable on 'As is Where is' basis from Industrial Packaging Plant - Sewree, Mumbai. Tender No. GEM/2024/0100PS2823 dated 23.08.2024 due on 12.09.2024 Any amendment / corrigendum, as and when required, will be uploaded only on the website of the company www.balmerlawrie.com & on Government e-Marketplace (GEM) through its portal https://forwardauction.gem.gov.in/ eprocure/home where this tender is floated, and interested vendors should regularly visit these websites for updation. Contact Person – Chief Manager [SCM]

Ph.: 022 66258209 /+91 9769015541; email:ingale.td@balmerlawrie.com

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

	RELEVAN	IT PARTICULARS
1	Name of corporate debtor	SPG MACROCOSM LIMITED
2	Date of incorporation of corporate debtor	08-03-1995
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies – Gwallor
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U67120MP1995PLC023447
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	403, Anish Heritage, Flat No. 203, Indrapuri Colony, Bhawarkua, Indore, Madhya Pradesh - 452001. Address where books of account are kept - F-10, Prabha CHS Ltd, R. B. Mehta Marg, Ghatkopar (East), Murnbai - 400077
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor.	20-08-2024 (Order available on NCLT website on 22-08-2024)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	16-02-2025
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Manish D. Shah. Registration No. IBB(/PA-001/IP-P00094/2017-18/10194
9.	Address and e-mail of the interim	A/502, Krishna Palace, Thakur Complex,

Kandivali (East), Mumbai - 400101.

mdshah0211@gmail.com

A/502, Krishna Palace, Thakur Complex, 10. Address and e-mail to be used for correspondence with the interim Kandivali (East), Mumbai - 400101 resolution professional cirp.spgmacro@gmail.com 11. Last date for submission of claims 05-09-2024 (14 days from the date of availability of Order) 12. Classes of creditors, if any, under clause None, as per information available (b) of sub-section (6A) of section 21. ascertained by the interim resolution professional 13. Names of Insolvency Professionals Not Applicable

resolution professional, as registered

identified to act as Authorised

(Three names for each class)

mentioned against entry No. 10.

Date and Place: 24-08-2024, Mumbai

Representative of creditors in a class

with the Board

14. (a) Relevant Forms and Web link: www.ibbi.sov.in (b) Details of authorized representatives Physical Address; Not Applicable are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Indore Bench has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of SPG Macrocosm Limited vide order no. CP(IB)/23/MP/2023 with IA/341/MP/2024 on 20-08-2024 The creditors of SPG Macrocosm Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 05-09-2024 to the interim resolution professional at the address

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means, Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Name and Signature of Interim Resolution Professional: Manish D. Shah

> WAAREE RTL Execution with Pace & Comfort

[CIN: L93000MH1999PLC120470] Registered office: 504, Western Edge-1, Off Western Express Highway Borivali (E) Mumbai- 400066 Tel: 022 6644 4444; Email: info@waareertl.com; Website: www.waareertl.com

NOTICE OF 25°ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Waaree Renewable Technologies Limited

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Members will be held on Monday, September 16, 2024 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI Circulars, Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020, 10/2022 and 09/2023 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 28, 2022 and September 25 2023 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars'), without the presence of the Members at the common venue

In compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/ 2023/4 dated January 05, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 has been sent on August 23, 2024, only through electronic mode, to those Members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/RTA as on August 16, 2024. The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 is also available on the Company's website at www.waareertl.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com

The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at the registered office of the company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to info@waareertl.com

MANNER OF REGISTRATION OF EMAIL ADDRESSES

Members who have not yet registered their email addresses and phone number are requested to follow the process mentioned below:

- a. Members holding shares in physical mode are requested to update their email addresses and phone number by writing to the Registrar & Share Transfer Agent (RTA)/Company at support@purvashare.com and info@waareertl.com respectively, along with the copy of the signed request letter mentioning the name, folio no., address of the Member, self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Bank Statement, Election Identity Card. Passport. Aadhar Card) in support of the address of the Member.
- Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses and phone number with the relevant Depository Participants.

closed from Tuesday, September 10, 2024 to Monday, September 16, 2024 (both days inclusive) for

BOOK CLOSURE Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain

Dated: August 24, 2024

Place: Mumbai

the purpose of Annual General Meeting.

In compliance with the provisions of Section 106 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting, perticipation in the AGM through VC/OAVM

and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Monday, September 09, 2024 The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses

The remote e-Voting commences on Friday, September 13, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Sunday, September 15, 2024 at 5.00 p.m. (IST), Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting

The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Monday, September 09, 2024 may obtain the User ID and password by sending a request to helpdesk evoting@cdslindla.com or support@purvashare.com. However, if the Member is already registered with CDSL for e-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting. In case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to

www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or toll free no. 1800 21 09911 By Order of the Board of Directors of

For Waaree Renewable Technologies Limited Heema Shah Company Secretary & Compliance Officer

Email id: info@waareertl.com

ACS 52919

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificates of The Baroda Rayon Corporation Limited having its registered office at P O Baroda Rayon, Udhana, Surat - 394220 Gujarat registered in the name of the following shareholder/s have been lost by them.

2007211	Name of the Shareholders	110000000000000000000000000000000000000	Certificate No.	Distinction Number/s		No. of
				To	From	shares
- 13	S P Gaekwad E I Kasim M S Rana	S13264	57432	49416940	49420141	3202

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such complain with the company or its Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W) Mumbai – 400083 (T) 02249186270 within 15 days of Publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place - Mumbai Date - 23.08.2024

Sd/- Sangramsinh P Gaekwad Jt. Holder 2 - Morten Shamsherjung Bahadur Rana (Name of legal claimants)

Note - Name as per company record is SP Gaekwad which is short name of Sangramsinh P Gaekwad. Kindly note that S P Gaekwad and SangramsinhP Gaekwad are same person. Jt. Holder 1 - Name as per company record is E I Kasim which is short name

of Esuf Ibrahim Kasim. Kindly note that E I Kasim and Esuf Ibrahim Kasim were same person. Esuf Ibrahim Kasim is deceased.

Jt. Holder 2 - Name as per company record is M S Rana which is short name of Morten Shamsherjung Bahadur Rana. Kindly note that M S Rana and Morten Shamsherjung Bahadur Rana are same person.

CPS SHAPERS LIMITED (Formerly known as CPS Shapers Private Limited)

CIN: U18109MH2012PLC231749

Regd. Office: 201-204, 2nd Floor, Swamini Industrial Estate No.3, Opp. Varun Industries, Nanal Nagar, Waliv, Vasai East, Thane 401 208, Maharashtra, India. Tel: 0250 2451001/2, 3246049

Email: cs@dermawear.co.in | Website: www.cpsshapersltd.com NOTICE OF 12TH ANNUAL GENERAL MEETING. THROUGH VIDEO CONFERENCING (VC)

- Notice is hereby given that the 12" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, the 26° day of September, 2024 at 11;30 A.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visuals means (OAVM) pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 read with latest Circular No. 09/2023 dated 25" September 2023, General circular No. 14/2020 dated 08" April 2020, General circular No. 17/2020 dated 13" April 2020, General Circular Nos. 20/2020 dated 5th May: 2020 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January, 2021 Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13" May, 2022, SEBI/HO/CRD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and latest circular no SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 respectively issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the
- facilitating conduct of the AGM through VC/OAVM. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing. Obligations and Disclosure Requirements) Regulations; 2015, the company is also providing the remote e-voting and e-voting facility through Bigshare Services Private Limited. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of the Company for the

The Company has entered into an arrangement with Bigshare Services Private Limited for

- financial year ended March 31, 2024, will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s). Additionally, the Company will also dispatch physical copies to those Members who have not registered their email addresses or have specifically requested for hard copy reports at their registered postal address on a voluntary basis. The said documents will also be available on the Company's website i.e. www.cpsshapersltd.com, & Website of Stock exchange i.e. www.nseindia.com Members can join and participate in the AGM through VC/OAVM means only. The instructions for joining the AGM and the procedure for remote e-voting or for casting vote
- through the e-voting system during the AGM, will be provided in the notice of the AGM which will be sent to the shareholders along with login credentials. Members participating through VC/OAVM means shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The details will also be made available on the website of the Members holding shares in Demat mode are requested to register/update their email
- addresses with the relevant Depository Participants. Members holding shares in physical form and who have not registered their email addresses
- with the Company are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share transfer Agent (RTA), Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com; by sending scanned copy of the following documents:
- Asigned request letter mentioning your name, folio number and complete address; Scanned copy of Share Certificate (front & back)
- Self-attested scanned copy of the PAN Card; and
- Self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

For CPS Shapers Limited (Formerly known as CPS Shapers Private Limited) Yashika Sharma

Company Secretary & Compliance Officer Date: 23.08.2024 Membership No.: A70360 Place: Vasai



GATEWAY DISTRIPARKS LIMITED

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, Raigarh, Navi Mumbai, Maharashtra, India, 400707 CIN: L60231MH2005PLC344764 Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538 Email: investors@gatewaydistriparks.com; Website: www.gatewaydistriparks.com

This is to inform that the 19th Annual General Meeting ('AGM'/Meeting') of the Members of Gateway Distriparks Limited ('the Company') for financial year 2023-24 will be held on Thursday, September 19, 2024 at 11:00 A.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ('OAVM') without physical presence of Members at a common venue, to transact the

businesses as specified in the Notice convening the 19th AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India ("SEBI" Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI from time to time. In compliance with the MCA and SEBI Circulars and other Regulations, electronic copies of the Notice of the 19th AGM and Annual Report shall be sent within prescribed timelines, to only those Members whose email addresses are registered with the Company / Registrars & Transfer Agen ('Registran/RTA') / Depository Participants ('DPs'). As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial Year 2023-24 shall be sent to any

Shareholder unless the same is requested by the Shareholder(s). The AGM Notice and Annual

Report shall alsobe made available on the website of the Company at

www.gatewaydistriparks.com and also on the websites of the Stock Exchanges. BSE Limited and

National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, Members can participate and attend in the AGM ONLY through VC/OAVM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under section 103 of

The instruction(s) for attending the meeting through VC/OAVM and the manner of participation in the remote e-voting or casting vote at the AGM through e-voting shall be provided in the Notice convening the AGM. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Depository Participant(s) may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM, which shall be sent to you shortly.

The manner of remote e-voting or e-voting during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have no registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/ OAVM are also provided the Notice of AGM. Login method for Individual shareholders holding securities in physical form

Individual Shareholders of the company, holding shares in physical form / Non-Individual Shareholders holding securities in demat mode as on the cut-off date for e-voting may register for e-Voting facility of Link Intime as under: Open the internet browser and launch the URL: https://instavote.linkintime.co.in

Click on "Sign Up" under 'SHARE HOLDER' tab and register with your following details: -A. User ID: Shareholders holding shares in physical form shall provide Event No + Folio Number registered with the Company. Shareholders holding shares in NSDL demat account shall provide 8 Character DP ID followed by 8 Digit Client ID; Shareholders holding shares in CDSL demat account shall provide 16 Digit Beneficiary ID B. PAN: Enter your 10-digit Permanent Account Number (PAN) (Shareholders who have not updated their PAN with the Depository Participant (DP)/ Company shall use the sequence

C. DOB/DOI: Enter the Date of Birth (DOB) / Date of Incorporation (DOI) (As recorded with your DP / Company - in DD/MM/YYYY format)

D. Bank Account Number: Enter your Bank Account Number (last four digits), as recorded with "Shareholders holding shares in physical form but have not recorded 'C' and 'D', shall provide

their Folio number in 'D' above "Shareholders holding shares in NSDL form, shall provide 'D' above Set the password of your choice (The password should contain minimum 8 characters, at least

one special Character (@I#\$&*), at least one numeral, at least one alphabet and at least one

Click "confirm" (Your password is now generated).

3. Click on 'Login' under 'SHARE HOLDER' tab. Enter your User ID, Password and Image Verification (CAPTCHA) Code and click on 'Submit'.

Place: New Delhi

Date: 24.08.2024

number provided to you, if applicable

MANNER OF REGISTERING / UPDATING EMAIL ADDRESSES Members holding share(s) in physical form by registering email address with Link In time. Click on

the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at the Link https://liiphweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html and follow the process as guided therein. The members are requested to provide details such as name, DP ID, Client ID/ PAN, Mobile No. and Email ID. Members holding shares in demat form can get their Email ID registered by contacting their

> respective Depository Participant. In case of any query, a members may send email to Link Intime at mt. helpdesk@linkintime.co.in from their registered email ID. For Gateway Distriparks Limited

> > Divyang Jain Company Secretary

Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) ICICI Bank Limited having it's Registered Office at: - ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road.

Vadodara, Gujarat, 390007. Registered in the name of the: -. Nisreen Abeezar Faizullabhoy & Abeezar Ebrahim Faizullabhoy Following Shareholder/s have been lost by them.

Sr. Name of the Shareholder/s Certificate Distinctive Total Number Number/s of Shares & Face Value 550 Equity Nisreen Abeezar Faizullabhoy 1001255 1154 770001 - 770500 Abeezar Ebrahim Faizullabhoy 5829910341 -Shares 5829910390 in 2/- Paid Up

Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Ltd, Selenium Building, Tower-B, Plot no. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serlingampally, Hyderabad, Telangana, 500032

within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Place: Mumbail Nisreen Abeezar Faizullabhoy Jtly with Abeezar Ebrahim Faizullabhoy Name of Shareholder

Date: 24:08:2024

Landmark Property Development Company Limited

Registered Office: 11th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi- 110001 CIN; L13100DL1976PLC188942 T. No. 91 11 43621200, Fax No. 91 11 41501333 Email: info@landmarkproperty.in Web Site: www.landmarkproperty.in

48TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING

Notice is hereby given that the 48th Annual General Meeting (AGM) of members of Landmark Property Development Company Limited ("the Company") is scheduled to be held on Monday September 30, 2024, at 11.30 A.M. IST through Video Conference ("VC")/Other Audio Visua Means ("OAVM") facility in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars issued thereunder, to transact the business items as set out in the Notice of AGM which shall inter-alia contain the instructions for joining AGM through VC/OAVM. As per aforesaid circulars, the Notice of AGM along with Annual Report for the financial year

2023-24, and login details for e-voting, will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/DP in due course.

Manner of registration of e-mail address

Members holding shares in physical form and who have not registered their email ids, are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (C B Management Services Private Limited) in order to receive a copy of AGM Notice, Annual Report and login details for remote voting/e-voting through e-mail and those holding share(s) in dematerialized form are requested to contact their respective Depository Participant ("DP") for the aforesaid purpose and follow the process advised by DP. Manner of casting vote(s)

Members will have an opportunity to cast their vote remotely, on the business items as set forth in the notice of AGM, through remote e-voting/e-voting at AGM. The manner of casting vote through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by shareholders who have not registered their email ids, shall be provided in the notice of AGM The aforesaid notice of 48th AGM along with Annual Report will be made available on the website of the Company i.e. at www.landmarkproperty.in and on the website of stock exchanges viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The above information is also available on the said websites.

For Landmark Property Development Company Limited

इंडियन बैंक

Place: New Delhi

Date: 23.08.2024

Madam and Sir.

Indian Bank

Ankit Bhatia

Company Secretary

▲ इलाहाबाद ALLAHABAD KHOPAT THANE BRANCH: Office No. 7, Gr. Fir., AKRUTI SMC, Lal Bahadur Shastri Marg,

23

Khopat, Thane (W)-400 601, Maharashtra • Ph. No. (022) 253466 80 / 81 / Mob. No. 7738152009 • E-mail ID : Khopatthane@indianbank.co.in DEMAND NOTICE Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction

(1) Gulbano Mohammad Akbar Shaikh (Borrower & Mortgager C/o. Mohammad Akbar Shaikh, Room No. 09, Habib Chawl, Maulana Compound, Gaondevi Road, Ghatkopar West, Mumbai Suburban,

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

Maharashtra-400 086 (2) Mohammad Akbar Shaikh (Guarantor) C/o. Mohammad Akbar Shaikh. Room No. 09, Habib Chawl, Maulana Compound, Gaondevi Road, Ghatkopar West, Mumbai Suburban, Maharashtra-400 086

Sub.: Your Loan A/c. No. 7278649731 Indian Bank, Khopat, Thane Branch-Reg.

The First and Second of you are Borrowers & Guarantor. The first of you are mortgagor having offered assets as security to the loan account availed by

At the request of the First and Second of you, in the course of banking business, the following facilities were sanctioned and were availed by you. Detail of Outstanding :-

@2% Interest Limit & Rate (simple) charges Nature of 0/s. as on accrued but 0/s. as on Facility / Loan 24.11.2023 of Interest as on accrued not debited 24.11.2023 24.11.2023 Ac.No. but not (Rs.) debited (Rs.) (Rs.) Home loan 34,56,000/-727864973 34.05.927/- 115164.654 0.00 3521091.654

The first of you have executed the following documents for each of the said facilities: Nature of facility Mature of document DPN Note affixed with Revenue stamp Dated 26.08.2022 for 1. Home loan ₹ 34,56,000/-7278649731 D128 HOME LOAN AGREEMENT DATED 26.08.2022 D32 CREATION OF MORTGAGE DATED 26.08.2022

The repayment of the said loan is secured by mortgaged of property

at Flat No. 103, admeasuring 400 Sq. Ft. built up area in on 1st floor in the

"D" wing, building knows as "Versatile Valley" Survey No. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 of Katai Naka Village, Dombivilli East, Talika Kalyan, Thane-421 204. Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest, all of you and each of you who are jointly and severally are liable, have failed and committed default in repaying the amount due. The loan account has been classified as Non Performing Assets since 06.08.2024 accordance with directions / guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India. The outstanding dues payable by you in above accounts as on 07.08.2024 of

₹ 35,21,091.654 (Rs. Thirty Five Lacs Twenty One Thousand Ninety One and Six Five Four Paise Only) Plus Interest to be accrued till full and final settlement of all dues and the said amount carries further interest at agreed rate from 08.08.2024 till date of repayment. The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial

Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank. Therefore all of you and each of you are hereby called upon to pay the amount

due as 35,21,091.654 (Rs. Thirty Five Lacs Twenty One Thousand Ninety

One and Six Five Four Paise Only) as on 07.08.2024 Plus Interest to be

accrued till full and final settlement of all dues and the said amount carries

further interest at agreed rate from 08.08.2024 till date of repayment., within 60 days from the date of this notice issued under Sec. 13 (2) failing which bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, bank shall be exercising its enforcement rights under Sec. 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder. On expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply

with the demand, bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act.

Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of

the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank. We also draw your attention to the provision of the Section 13(8) of the SARFAESI Act and rules framed there under which deals with your rights of redemption over the securities. Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to

any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT / RO of DRT / DRAT / Court and proceed with the execution of order/decree obtained/to be obtained. Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well

as other contingent liabilities. The Undersigned is a duly Authorised Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 aforesaid. "We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities" SCHEDULE

The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder:

Mortgaged Assets (Detailed Description of each of the assets subject to mortgage viz, the state, District, Taluk, Village, Survey No, extent, boundaries, etc. shall be provided. (The description shall be so

to identify and locate the property).

Place : Mumbai

Date: 07.08.2024

up area in on 1st floor in the "D" Wing, building knows as "Versatile Valley" Survey No. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 of Katai Naka Village, Dombivilli East, Talika Kalyan, Thane-421 exhaustive that it will be easy for anybody Space; West : By Passage; North : By Open 204. Property bounded by - East : By Open Space", South: By Flat No. 104

flat No. 103, admeasuring 400 Sq. Ft. built

Yours faithfully,

Authorised Officer Indian Bank

financialexp.epapr.in

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred

शेअर बाजारात किंचित वाढः सेन्सेक्स ८१,०८६ अन् निफ्टी २४,८२३ अंकांवर बंद

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिवस काहीअंशी चांगला ठरला. बऱ्याच चढ-उतारानंतर दिवसाखेर शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला. आयटी शेअर्समध्ये घसरण दिसन आली, तर ऑटो शेअर्सने वाढ नोंदवली. व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स ३३ अंकांच्या उसळीसह ८१,०८६ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२ अंकांच्या किंचित वाढीसह २४,८२३ अंकांवर बंद झाला.

व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी १७ शेअर्स वाढीसह तर १३ तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या ५० पैकी २१ शेअर्स वाढीसह आणि २९ तोट्यासह बंद झाले. वाढणाऱ्या शेअर्समध्ये टाटा मोटर्स १.५८ टक्के, सन फार्मा १.४४ टक्के, भारती एअरटेल १.४० टक्के, बजाज फिनसर्व्ह १.१५ टक्के, आयसीआयसीआय बँक १.०७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.९६ टक्के, पॉवर ग्रिड ०.७६ टक्के, अल्ट्राटेक सीमेंट ४.६ टक्के, एच ४.६० टक्के



वाढीसह बंद झाले आहे. तर, टेक महिंद्रा १.१७ टक्के, एचसीएल टेक ०.९३ टक्के, एशियन पेंट्स ०.८६ टक्के, टायटन ०.८६ टक्के, इन्फोसिस ०.७४ टक्के घसरणीसह बंद झाले.

गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये प्रचंड पैसा कमावल्यानंतर सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्स मार्केट कॅप ४६०.०५ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात ४६०.५२ लाख कोटी रुपयांवर आले होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांना ४७,००० कोटी रुपयांचा

व्यवहारात ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. याशिवाय ऊर्जा, इन्फ्रा आणि

आले. २२ जुलै २०२४ रोजी DGCA ने

एअर इंडियाच्या फ्लाइट कमांडर आणि

इतर पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा

असमाधानकारक मानले गेले नाही,

म्हणूनच DGCA ने नियमांनुसार

जाहीर सूचना

सर्व आम जनतेस याद्वारे माझे अशील श्री. छे.**छादुराई थेवर** यांच्य

ळ मजला, साई वैष्णवी एसआरए सीएचएस लि., जे. एम. रोड

भांडुप (पश्चिम), मुंबई ४०० ०७८ येथील मालमत्तेचे कायदेशी

माझे अशील यांनी सदर फ्लॅट जागा अस्थायी आवास योजना अंतर्ग

. १६.०३.२०१३ अंतर्गत वास्तू डेव्हलोपर यांच्याद्वारे आवंटिर

ादर मूळ आवंटन पत्र दि. १६.०३.२०१३ चे सदर फ्लॅंट जागेचे क्या

हाळ/ हरवले आहेत व भरपूर शोधूनही सापडत नाही आहेत

त्यांनी सदर संबंधात गहाळ अहवाल क्र. ९८३९८-२०२

t. २३.०८.२०२४ अंतर्गत भांडुप पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखत

त्रर कोणाही व्यक्तीस सदर निर्देशित मूळ आवंटन पत्र संबंधात कोणतेह

हक, अधिकार, हितसंबंध वा दावे असल्यास त्यांनी मला संपर्व

सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ०७ दिवसांच्या कालावधीच्या आव

मला सचित करावे अन्यथा कोणतेही दावे वा हक नसल्याचे गहिर

पत्ता : बी–११, वर्टेक्स विकास बिल्डींग, अंधेरी पोर्ल

टेशनच्या पुढे, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०६९.

of VINOD GURUDUTTA YENNEMADI and GOUR

मनिष बी. के. शुक्त

वकील उच्च न्यायालय, मुंबई

ाधावा तसेच संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर फ्लॅट संबंधात. सद

वतीने सचित करण्यात येते की. ते फ्लॅट क

केली आहे.

NOTICE OF LOSS OF SHARES OF

HIKAL LIMITED

NOTICE is hereby given that Certificates of Shares of HIKAL LIM

VINOD YENNEMADI under Folio No.: 00000015 and Distinctive Nos

to 2250 have been lost or misplaced and application has been made

Any person who has claim in respect of the said Shares should lodge

such claim with the Company's Registrars and Transfer Agents at the

Office at LINKINTIME INDÍA PVT. LTD., C-101, 247 Park, L.B.S

Marg. Mumbai - 400083 within 15 days from the date of Publication of

the Notice, else the Company will proceed to issue Duplicate

घेतल्याची

११.०१.२०२३

🗴 बोली केवळ ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात आवश्यक त्या तपशिलासह सादर करणे आवश्यक आहे.

२८.०७.२०१८

ramprasad@auctiontiger.net , दूध्वनी क्रमांक : ०७९- ६१२००५५९, संकेतस्थळ : https://sarfaesi.auctiontiger.net

बँकेचे नाव आणि शाखा : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लोअर परळ, मुंबई, / लाभार्थीचे नाव : सुरक्षा एआरसी ०२० ट्रस्ट

अयशस्वी बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येईल.

¢ यापुढील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा.

आयएफएससी कोड: आयसीआयसी ००००३२३

to the Company to issue Duplicate in lieu thereof.

करण्याचा

नोटीस बजावली होती.

टाटा ग्रुपच्या एअर इंडियाला दणका

DGCA ने ठोठावला ९८ लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) : आकारण्याचा निर्णय घेतला. याआधी

DGCA Fine on Air India : टाटा मार्चमध्ये डीजीसीएने पायलट विश्रांती

झटका बसला आहे. नागरी विमान वाहतूक केल्याबद्दल एअर इंडियाला ८० लाख

समूहाची विमान कंपनी Air India ला मोठा कालावधीच्या नियमांचे

महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर रुपयांचा दंड ठोठावला होता.

पुन्हा एकदा मोठा आर्थिक दंड ठोठाला आहे. नॉन-

क्वालिफाइड क्रू मेंबर्सना घेऊन उड्डाण केल्यामुळे

एअर इंडियावर तब्बल ९८ लाख रुपयांचा दंड

ठोठावण्यात आला आहे. याशिवाय डीजीसीएने

एअर इंडियाच्या डायरेक्टर ऑपरेशन्सला ६ लाख

रुपये आणि डायरेक्टर ट्रेनिंगला ३ लाख रुपयांचा

नॉन-ट्रेनर लाइन कॅप्टन आणि नॉन-रिलीझ

फर्स्ट ऑफिसरसह उड्डाण केले. यानंतर कंपनीने

स्वेच्छेने नोंदवलेल्या या घटनेनंतर DGCA ने

एअरलाइनच्या ऑपरेशन्सची व्यापक तपासणी

केली, ज्यामध्ये अनेक नियामक उल्लंघने

आधारावर एअर इंडियाच्या अनेक अधिकारी

आणि कर्मचाऱ्यांनी नियामक तरतुदींमध्ये त्रुटी

आणि उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून

Certificates

Date: 24-08-2024

SURAKSHA

पशील खालील प्रमाणे तपशिलाने नमूद केल्यानुसार आहे

फ्लॅर क जी/१ तल

मजला, माकलाई पार्व बी विंग को-ऑप. हा

सो. लि. वांदे (पश्चिम

सा. ाला. पांड्र (पारपम मुंबई मोजमापित ४७ चौ. फूट चटई.

विक्री प्रक्रियेत सहभाग घेण्याच्या आधी अभ्यास करावा

खाते क्रमांक : - ०३९३०५०१२५००

कालावधीपेक्षा अधिक असणार नाही

विकी प्रक्रिया घेण्यात येणार नाही.

🗴 सोसायटीची काही किमान देयके देणे बाकी आहे.

संदर्भात आहे. त्याची पर्तता करावी लागेल.

दिनांक : २३/०८/२०२४

स्थळ : मुंबई

(त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल)

बोली फेटाळण्यात येईल आणि जमा केलेली इसारा रक्कम जप्त करण्यात येईल.

सहकर्जदार /

मोहम्मद कमर

(कर्जदार)

अमीमवानो

(सह-कर्जदार)

अदी आणि जर्ती

DGCA ने सांगितले की, तपासाच्या

डीजीसीएने सांगितले की, एअर इंडियाने

दंड ठोठावला आहे.

केल्याचे आढळले

AIR INDIA

माझे अशील श्री. **आनंद चंडीराम अहजा** यांनी फ्लॅट क्र. ए/२०१, २ रा मजला, बिल्डींग तिरूमाल को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, चारकोप गाव कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्त व ५ संपर्ण प्रदानित शेअर्स असलेल्या रु. ५०/ प्रत्येकीच्या विभिन्न क्र. ११ ते १५ (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ०३ संबंधातील ५०% अविभाजीत हक्कांच्या हस्तांतरणाकरिता अर्ज केला दिवंगत श्रीम. अरूणा चंडीराम अहुजा यांच्या नावे होते, त्यांचा मृत्यू दि. ०६.०९.२०२० रोजी झाला होता.

ऑइल अँड गॅस, हेल्थकेअर, कंझ्युमर

सर्व व्यक्तींना वरील निर्देशित मालमत्तेच्या संबंधा कोणतेही दावे, हक, अधिकार व/वा हितसंबंध असल्यास वा मागण्या असल्यास तसेच वारसा. विकी ाहाण, प्रभार, न्यास, धारणाधिकार, ताबा, भेट देखभाल, भाडेकरार, जप्ती वा अन्य काही असल्यार त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित यांना त्यांचा पत्ता दुकान क्र. १४, आकृती अपार्टमेंट मथुरदास रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथे सुचित करणे आवश्यक आहे व तसेच वरील निर्देशित सोसायटीस सदर तारखेपासून १५ दिवसांच्य अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील

> (श्रीम. राशिदा वाय. लक्ष्मीधर वकील

जाहीर सूचना

सचना देण्यात येते की, दिवंगत श्री, रामचंद्र श्रीधर राजरकर हे त्यांची पत्नी श्रीम. सुलभा रामचंद्र राजुरकर यांच्य पलॅट क्र. १०२, पहिला मजला, सिधी को-ऑप. हा. सोसा लि.. मोरिवली. जोंधळे कॉलेज जवळ. अंबरनाथ (पर्व). तालक अंबरनाथ, जिल्हा ठाणे ४२१ ५०१ येथील मालमत्तेचे संयुक्त मा दिवंगत श्री. रामचंद्र श्रीधर राजुरकर मत्य दि. २३.०८.२०१७ रोजी झाला, त्यांच्या मागे त्यांची पत्नी ह मलगी व एक मलगा नावे १. श्रीम. सुलभा रामचंद्र राजुरव (पत्नी) व २. श्रीम. दिपाली देवेंद्र जैन (विवाहित मुलगी) श्री. आनंद आर. राजुरकर (मुलगा) हे आहे श्रीम. दिपाली देवेंद्र जैन व श्री. आनंद आर. राजुरकर यांन यांचे हक, अधिकार व हितंसबंध श्रीम. सुलभा रामचंद्र राजुरक ांच्या नावे केले व त्यानंतर **श्रीम. सुलभा रामचंद्र राजुरकर** या स क्तॅटच्या परिपूर्ण मालक बनल्या. श्रीम. सुलभा रामचंद्र राजुरव ांनी सदर फ्लॅट श्री**म. प्रियांका विजय झोपे** यांना क दे. १६.०७.२०२४ रोजी विक्री केला. त्यांची मुलगी व मुलगा यांन सदर विक्री करार पुष्टी पक्ष मंजूर केले आहेत. जर कोणाही व्यक्तीस कोणतेही काही सापडल्यास त्यांनी ख

त्यावर व/वा कोणतेही आक्षेप/ दावे काही असल्यास सदर प्रसिद्ध रखोपासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सूचित करा काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील मनिष कुमार पांडे

बी/१२३, ओस्वाल ऑर्नेट बिल्डींग क्र. २, जेसल पार्क, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

जाहीर सूचना सचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की

फ्लॅट क्र. ११०१, मोजमापित १३४७ चौ. फूट (चटई) ११ वा मजला, दोन कार पार्किंग जागा बिल्डींग श्रेयस अपार्टमे ऑफ सर्जन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हण ज्ञात, प्लॉटवरील बांधकामित जमिन धारक सीटीएस क्र. ५९३ अंतिम प्लॉट क्र. ६३, गाव विले पार्ले (पश्चिम) लह्नभाई शामलदास रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई ४०० ०५ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) येथील मालम

करार दि. ०३.१२.२०१८ अंतर्गत १. श्री. जतिन किश

 श्री. विनेश अनिल उपाध्याय एका भागाचे विक्रेता म्हण यांच्या दरम्यान सदर फ्लॅटची विक्री व हस्तांतः १. श्री. बिरेन सुरेश करणी, २. श्री. माहीर बिरेन करणी ३. श्रीम. सेजल बिरेन करणी, ४. श्रीम. कल्पना रमे वडोदरिया, ५. श्री. रमेश केशवलाल वडोदरिया अन्य भागा खरेदीदार म्हणून यांच्या दरम्यान नोंदणीकृत उप निबंधव अंधेरी-१ येथील सि. क्र. बीडीआर-१/१३७४८/२०१. अन्य अटी व शर्ती विहित) अंतर्गत केले होते

दिवंगत कल्पना रमेश वडोदरिया मृत्यू दि. २१.०३.२०२४ रोजी झाला त्यांच्या मा रमेश केशवलाल वडोदरिया (पती), २. सेजल बिरेन करण (विवाहित मलगी) ३. रीना विराल शाह (विवाहित मुलगी) ह . केवळ मयत यांचे कायदेशीर वारस आहेत

सर्व बँक्स, वित्तीय संस्था, व्यक्ती, बिल्डर्स, सोसायटीज आ यांना याद्वारे सचित करण्यात येते की, माझे अशील व मला व यांचे काऊन्सेल यांना कोणतेही दावे असल्यास तसेच दावे आक्षेप काही असल्यास वा कोणाही व्यक्तीस अर्ज मालमत्तेमध् हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच रिलीज/ कायदेशी ारस आदी काही असल्यास त्यांनी सदर प्रसिद्धी तारखोपासू-०७ दिवसांच्या आत योग्य पुराव्यांसह सुचित करावे अन्यः आक्षेप वा दावे गहित धरले जाणार नाहीत.

वासिम जमशेर शेख वकील उच्च न्यायालय, मुंबर कर्ला (प), मंबई ४०० मो. ९८६०७८६०३०

(१०%)

मात्र)

(प्राधिकृत अधिकारी)

मुरक्षा असेट् रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : २४ ऑगस्ट, २०२४

32.00.2028

रकम

व्याज व प्रभार

३१ जुलै, २०२४

Name: Gouri Vinod Yennemadi, (W), Mumbai - 400058.

सुरक्षा असेट्स रिकन्स्ट्रक्शन लिमिटेड

सीआयएन : U74120MH2015PLC268857

नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाऊस, ३६, डॉ. आर. के. शिरोडकर मार्ग, परेल पूर्व,

मुंबई - ४०० ०१२ दूख्वनी क्रमांक : + ९१ २२ ६९०९ ३६३५, फॅक्स : + ९१ २२ ४०२७ ३७००,

ईमेल आयडी : <u>pratibha.upadhyay@surakshaarc.com</u> संकेतस्थळ : <u>www.surakshaarc.com</u>

तारीख आणि

2.30.00.000/

तीस लाख मात्र)

परिशिष्ट ४ -ए (सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) अनुसार)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना

ई-लिलावाच्या विक्रीची सूचना स्थावर मालमत्तेच्या ई-लिलावाच्या विक्रीकरिता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रकान ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरे

याद्वारे आम जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना कळविण्यात थेते की, खालील प्रमाणे तपशिलाने नमूद केलेली मालमत्ता जी सुरक्षा असेट्स रिकन्स्ट्रक्शन लिमिटेः

संरक्षित धनको) यांच्याकडे तारण ठेवण्यात आली आहे आणि जिचा ताबा संरक्षित धनको यांच्या प्राधिकृत अधिकारी यांनी सुरक्षा एआरसी २० ट्रस्ट यांचे विश्वस्त या अधिकारात घेतल

आहे, त्या मालमत्तेची विक्री **जसे आहे, जिथे आहे, जे आहे ते आहे आणि जसे आहे तिथे या तत्वावर** खालील प्रमाणे नमूद केलेल्या तारखेला आणि वेळी, संरक्षित धनको यांना कर्जदा

आणि सहकर्जदार यांच्याकडून येणे असलेल्या रकमेच्या वसुलीकरिता करण्यात येणार आहे. स्थावर मालमत्तेची राखीव किंमत आणि इसारा रक्कम (तारण ठेवण्यात आलेली मालमता) यांच

ईएमडी सादर

आणि वेळ

04.09.202X

🌣 लिलावाद्वारे विक्री प्रक्रिया ऑनलाईन इ लिलाव / विडिंग पद्धतीने वँक मान्यताप्राप्त सेवा पुरवटादार मेसर्स इ प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजीस लिमिटेड - ऑक्शन टायगर मुंबई यांच्याकडू

घेण्यात येईल. संपर्क व्यक्ती श्री रामप्रसाद (मो) + ९१ : ०९२६५५६२८२१ / ०९२६५५६२८१८ / ०९३७४५१९७५४ / + ९१ : ६३५२४९०७७३ (इ मेल)

🗴 बोलीदार यांना सळा देण्यात येतो की त्यांनी बोली अर्ज. निविदा प्रपत्र. लिलावादारे विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्ती यांचा आपल्या बोली सादर करण्याच्या आधी आणि इ लिला

इसारा रक्कम भरणा (ईएमडी) निञ्चित केलेल्या राखीव किमतीच्या १० % इतकी आहे आणि ती आरटीजीएस / एनईएफटी / फंड टान्स्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाणे नम्

ः सादर करावयाची बोली रक्कम राखीव किमतीच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे आणि बोलीदार यांनी आपल्या बोली रु ५०,०००/- च्या पटीत (रुपये पन्नास हजार मात्र) वाढिवः

आवरयक आहे. मालमत्तेची विक्री प्राधिकत अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या राखीव रकमेच्या पेक्षा कमी किमतीला केली जाणार नाही. राखीव किमतीपेक्षा कमी किमतीला लावलेल

🛊 यशस्वी बोलीदार यांना खरेदी रक्कमेच्या २५ % रक्कम (ज्यात इसारा रकमेचा समावेश आहे आणि जी १० % प्रमाणे वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहे) यशस्वी बोलीदार म्हणून घोष

झाल्याच्या दिवशी किंवा त्या तारखेपासून कामकाजाच्या दसऱ्या दिवशी भरणा करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेच्या उर्वरित ७५ % रक्कम संरक्षित धनको यांनी यशस्वी बोलीदारची घोषण

केल्यानंतर १५ दिवसांत किंवा खरेदीदार आणि संरक्षित धनको यांच्यात लेखी स्वरूपात मान्य झालेल्या वाढीव तारखेला भरणा करणे आवश्यक आहे. आणि हा कालावधी तीन महिन्यांच्य

क्ष विक्री प्रक्रिया ही संरक्षित धनको यांच्या मान्यतेला अधीन राहील. जर कर्जदार / हमीदार यांनी संरक्षित धनको यांना रेणे असलेली रक्कम सेल डीड निष्पादित करण्याच्या आधी अदा केल्या

* इच्छक निविदादार यांना सह्या देण्यात येतो की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्ते

अगुगर प्रमाण विस्ताराने नमद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी ३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११, ०० ते द. ३, ०० या वेळेत इच्छक पक्षकार / निविदादा

यांना प्राधिकत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्राधिकत अधिकारी यांच्याकडे राहील

विक्री प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकत अधिकारी यशस्वी खोदीदार यांच्या नावे ङ्गविक्री प्रमाणपत्रङ्ग जारी करतील. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, कन्व्हेयन्स, व्हॅट

जीएसटी आर्दीचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. यशस्वी खरेदीदार यांना प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरत्दी ज्यात मुलस्रोतातून करकपात जी सदरील स्थावर मालमत्तेच्या खरेदीच

🗴 विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अटी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्ती यांना अधीन असेल.

अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निविदा प्रपत्र काळजीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येईल

. सरफेसी कायदा २००२ च्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियम ८ (६) अनुसार वैधानिक १५ दिवसांची विक्री सूचना

कर्जदार / हमीदार / तारणदार यांना याद्वारे सुचित करण्यात येते की त्यांनी वरील प्रमाणे नमुद केलेली रक्कम त्यावरील पढील व्याज आणि इतर खर्च आर्दीच्या सह इतकी रक्कम ई-लिलावाच

कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची असणार नाही.

तारखेच्या आधी भरणा करावी अन्यथा सदरील मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल आणि शिल्लक असलेली रक्कम व्याज आणि शृल्कासह वसूल करण्यात येईल

कायदा २००२ (सदरील कायदा) अनुसार तसेच त्यासह वाचा सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) (सदरील नियम) मधील तरतुदी यांच्या अनुसार.

ड्युरेबल्स, मीडिया, रिअल इस्टेट, \approx **MAHA**TRANSCO

उपभोग शेअर्सही वाढले. तर आयटी, फार्मा, बॅंकिंग, एफएमसीजी शेअर्स घसरणीसह बंद झाले.

TENDER NOTICE

MSETCL invites online bids (E-Tender) from reputed and registered contractors on Mahatransco e-Tendering Website https:// srmetender.mahatransco.in/ for the following Tender specification. E-Tender No SE/EHV Project/Circle/KLW/E-Tender-01/2024-25.

Subject:- E-tender for appointment of consultant for work of preparation of forest proposal and obtaining final NOC from forest department & obtaining the DTEPA permission towards Construction of 132 KV Dahanu-Boisar (Ambesari) line for NHSRCL Rfx No. 7000032445 (3rd Call) Estimated Cost: -Rs. 81,66,780.00/- (Including all taxes)

EMD to be paid- Rs. 81,667.8/-

Bid submission start date: -23.08.2024 at 17:00 Hrs. Last date for submission: - 30.08.2024 up to 11:00 Hrs. Bid opening date and time: - 30.08.2024 at 11.05 Hrs. if possible.

For further details visit our website https://srmtender.mahatransco.in/ Contact Person: Dy.EE (0) Tel No. 9833963533, E-Mail Id SE7600@mahatransco.in

Note: All eligible Contractors are mandated to get enrolled on SRM E Tenders (New) portal of MSETCL.

SUPERINTENDING ENGINEER, EHV PROJECT CIRCLE, KALWA

जाहीर सूचना

कर्ज/ पत सुविधा प्राप्त करण्याकरिता प्रतिभृती म्हणून उमंग राजकमार बधराजा व निधी उमंग बधराजा यांच्या यांच्या नावे असलेली खालील निर्देशित मालमत्ता स्विकृत करण्यास इच्छुक आहेत.

खालील निर्देशित मालमत्तेच्या संबंधात जर कोणालाही कोणतेही हक्क/ अधिकार/ हितसंबंध/ दावे असल्यास त्यांनी त्यांच्या दाव्यांच्या संबंधात आवश्यक पराव्यांसह बँकेस १० दिवसांच्या आत सचित करावे.

जर **१० दिवसांच्या आत** कोणतेही दावे स्विकृत न झाल्यास मालमत्ता कोणतेही प्रभार/ दावे/ अडथळे यांच्यापासून मुक्त मालमत्तेचा तपशील : फ्लॅट क्र. <mark>३२०१ व ३३०१, २७ वा व २८ वा हेबीटेबल मजला (अर्थात ३२ वा ३३ वा लेव्हल)</mark> मोजमापित ६२४५

चौ. फूट (अर्थात ५८०.१८ चौ. मीटर) चटई क्षेत्रफळ, अविभाजीत १.६२% हितसंबंध असलेले समान क्षेत्रफळ व सुविध यांच्यासह सहा कव्हर्ड कार पार्किंग जागा धारक क्र. एस-१/२१. एस-१/२२. एस-१/२३. एस-१/२७. एस-१/२८ व एस-१/२९ **धारक मधला मजला, विंग बी** मधील बिल्डींग विं<mark>डसर ग्रॅंड रेसिडन्सेस</mark> म्हणून ज्ञात व सामन ागा विंडसर ग्रेंड रेसिडन्सेसस कंडोमिअम म्हणून ज्ञात व सर्व तो भाग व भूखंड धारक जिमन धारक सीदीएस क. १ए/१/बी/७ए/७/१/१ गाव गोरेगाव, तालका बोरिवली येथील नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा मंबई शह व मुंबई उपनगरीय, मुंबई ४०० १०२ येथील उ**मंग राजकुमार बुधराज व निधी उमंग बुधराज** यांच्या मालकीची आहे

शाखा तपशील/संपर्क क्र. बँक ऑफ बडोदा, नरिमन पॉईंट शाखा (नाव व संपर्क क्र.) : शाखा प्रमुख, श्री. मुकेश कुमार देलर, संपर्क व्यक्ती मे. दास असोसिएट्स

बँक ऑफ बडोदा, निरमन पॉईंट शाखा, पी, ओ, बॉक्स ११७४५, समता बिल्डींग, **स्वर्णलता** जनरल भोसले मार्ग, वाय. बी. चव्हाण सेंटर समोर, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ ९३२४६११६७६

श्री. झोएब हुसेनीभाई रंगवाला हे अल-सादाह को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड त्यांचा पत्ता अल-सादाह सी. एस. क्र. ३६२७ ते ३६३७ व १/३६२६, ६ वा मजला, बी विंग, ई. आर. रोड, मुंबई ४०० ००३ येथील मालमत्तेचे सभासद आहेत व फ्लॅट/ वहिवाट क्र. ए-३२०६, मोजमापित ६१०.५० चौ. फूट चटई क्षेत्रफळ, ३२ वा मजला, सोसायटीची बिल्डींग मधील रहिवासी आहेत व त्यांचा मृत्यू दि. ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी कोणतेही नामनिर्देशन न करता झाला होता.

कु. राशीदा हुसेनीभाई रंगवाला व श्रीम. सकिना सफिउद्दीन बाबुजी यांनी श्री. झोएब हुसेनीभाई रंगवाला यांच्या फ्लॅट क्र. ए-३२०६ च्या शेअर्समधील हितसंबंधांचे हस्तांतरण करण्याकरिता

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सभासद यांच्या शेअर्स व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाकरिता त्यांचे दावे / आक्षेप यांच्या संबंधात सदर दस्तावेज व अन्य पुरावे यांच्या प्रतसह सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून २१ दिवसांच्या कालावधीच्या आत सोसायटीच्या भांडवल /मालमत्तेमधील मयत सभासद यांच्या सदर शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणाकरिता वारस वा वारसदार वा अन्य दावेदार/ आक्षेपकर्ता यांच्याकडून दावे वा आक्षेप मागवीत आहेत. जर वरील विहित कालावधीच्या आत कोणतेही दावे/ आक्षेप स्विकत न झाल्यास सोसायटी सोसायटीच्या कायद्या अंतर्गत प्रदानित स्वरूपात सोसायटीच्या भांडवल मालमत्तेमधील मयत सभासद यांच्या शेअर्स व हितसंबंधांचे व्यवहार करण्यास मक्त असतील दावे /आक्षेप काही असल्यास सोसायटीच्या कायद्या अंतर्गत प्रदानित स्वरूपात सोसायटीच्या भांडवल/ मालमत्तेमधील मयत सभासद यांचे शेअर्स व हितसंबंधांचे हस्तांतरण करण्याकरिता रद्द करतील. नोंदणीकृत कायद्याची प्रत सोसायटीकडे पडताळणीकरिता दावेदार/ आक्षेपकर्ता यांच्याद्वारे उपलब्ध आहे व सोसायटी कार्यालय/ सोसायटीचे सचिव यांच्यासह ४.०० ते ६.०० दरम्यान त्यांचा कालावधी संपेपर्यंत सदर सुचनेच्या प्रसिद्धी तारखेपर्यंत उपलब्ध आहे

अल-सादाह को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड ठिकाण: मुंबई यांच्याकरिता व वतीने सन्मा. सचिव दि. २४.०८.२०२४

Waaree Rtl

वारी रिन्युवेबल टेक्नोलॉजीस लिमिटेड

सीआयएन : L93000MH1999PLC120470 नोंदणीकृत कार्यालय : ५०४, वेस्टर्न एङ्ज-१ ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, बोरिवली (पू), मुंबई ४०० ०६६.

दूर. क्र. ०२२-६६४४ ४४४४ ई-मेल : info@waareertl.com वेबसाइट : www.waareertl.com २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर व ई-मतदान माहिती

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, सभासदांची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मिवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) वा अन्य अ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत सहभागी व्हावे

कंपनी कायदा, २०१३ अनुसार तरतूद व नियम अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सूची विनियमन) व सामान्य सर्क्युल क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, १०/२०२२ व ०९/२०२३ दि. ०८ एप्रिल, २०२० १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, २८ डिसेंबर, २०२२ व २५ सप्टेंबर, २०२३ अनुक्रमे अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एकत्रिरित्या एमसीए सर्क्युलर म्हणून संदर्भित) द्वारे जारी सभेच्या ठिकाणी सभासदांच्य प्रत्यक्ष उपस्थिती विना आयोजित केली आहे.

एमसीए सर्क्युंलर व सेबी सर्क्युंलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ . दि. ०५ जानेवारी, २०२३ व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/१६७ दि. ०७ ऑक्टोबर, २०२३ व एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता कंपनीची सूचना दि. २३ ऑगस्ट, २०२४ रोजी ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविली आहे त्या सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंटस/ माहिती मार्फत व्यवसायांवर मतदान पार पाडण्याची दि. १६ ऑगस्ट, २०२४ रोजी संधी दिली आहे. एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.waareertl.com</u> वर व बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर उपलब्ध आहे. एखाद्या व्यक्ती कंपनीच्या सभासद असतील तर एजीएमच्या ठिकाणी सूचना पाठवावी व एजीएमच्या सूचनेमध्ये

प्रदानित यूजर आयडी व पासवर्ड निर्धारित तारीखा आहे. ई-मतदान मोड्यल सभेच्या हेतकरिता मिनीटांच्या आत अकार्यरत केला जाईल. सभासद ज्यांनी मतदान केले नसेल त्यांनी सभेमध्ये मतदान करण्याकरिता ई-मतदाना मार्फत न्यांचे मतदान पार पाडावे त्यामळे एनएसडीएल सह आधीच नोंदणीकरण करावे व ई–मतदान संबंधात सभासदान info@waareertl.com विद्यमान युजर आयडी व पासवर्ड यांना प्राप्त करावा. र्डमेल आयडी नोंदणीकरणाचे स्वरूप :

सभासदांनी अजन ईमेल आयडी नोंदणीकत केले नसल्यास व दरध्वनी कमांक याकरिता खालील प्रकिया पाहावी : ए. एजीएमची सचना व वार्षिक अहवाल पत्यक्ष स्वरूपात अद्ययावत करावा व ईमेल आयडी व रजिस्टर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए)/ कंपनी यांना support@purvashare.com and info@ waareertl.com अनुक्रमे पुढे, सभासदांना एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत वा परोक्ष ई-मतदानाकरिता ई-मतदान प्रणाली व सबंधित / माहिती मार्फत व्यवसायांवर मतदान पार पाडण्याची संधी

दिली आहे व सचनेमध्ये प्रदानित त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण करावे व प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड

बी. सभासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटर्र पार्टिसिपंट्स सह नोंदणीकृत करावे.

स्वरूपातील शेअर्सचे धारक असल्यास करावे.

बुक क्लोजर कंपनी कायदा व अनुच्छेद ९१ व अन्य लाग तरतद सहवाचन अनुसार कंपनीच्या सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, दि. १० सप्टेंबर, २०२४ ते सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) रम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता बंद राहिल.

पुढे कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ व सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) च्या नियम २० तमेच सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत सुधारित कंपनी एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित करण्याकरिता परोक्ष ई–मतदान (ई–मतदान) यांच्या सभासदांना प्रदान करत आहे. सभासदांचे मतदान हक्क इक्विटी भांडवलाच्या प्रदानाकरिता आयोजित केले आहे. सभासदांनी एमसीए व सेबी यांच्याद्वारे जारी सर्क्युलर यांच्यासह सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे व वार्षिक अहवाल/लॉगीन क्रेडेंशिअल यांची ईलेक्टॉनिक प्रत सोमवार, दि ०९ सप्टेंबर, २०२४ (निर्धारित तारीखा) सभासदांना वार्षिक अहवाल पाठविण्यात आला आहे.

. परोक्ष ई–मतदान माहिती प्रकाशन केली आहे व निर्धारित तारीख अनुसार एजीएमची सूचना व शेअर्स धारक यांना पाठवणी पूर्ण केली आहे. एनएसडीएल द्वारे ई-मतदान मार्फत एजीएम^{च्}या ठिकाणी मतदानाकरिता सुविधा उपलब्ध

परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवातीची तारीखा व वेळ : शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा (भापूर्व) आहे व परोक्ष ई-मतदान रविवार, दि. १५ सप्टेंबर, २०२४ रोजी ५,०० वा. (भापूर्व) बंद होईल व मोड्यल . एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सभासदांनी सदर तारीख व वेळेनंतर ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे. मतदानाचे स्वरूप व माहितीकरिता परोक्षरित्या सभासद जर डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील प्रत्यक्ष स्वरूपातील धारक असतील तर सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित त्यांच्या ईमेल आयडीवर करावे. सभासद ज्यांचे हीमेल आग्रही दिपॉबिटरीजसह नोंदणीकत नाही आहेत त्यांनी सदर पूर्वी खालील स्वरूपात एजीए. च्या सचनेमध्ये प्रस्तावित ठरावांकरिता ई-मतदानाकरिता लॉगीन क्रेडेंशिअल प्राप्त करावे.

एखादी व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स ताब्यात घेतले असतील व सभासद बनली असेल तर सोमवार, दि. ०९ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमची सूचना शेअर्स धारक यांना निर्धारित तारीख अनुसार पाठविली आहे व एनएसडीएल helpdesk.evoting@cdslindia.com or support@purvashare.com वर ई-मतदानाकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा वा टोल फ्री कमांक एनएसडीएल वर ई-मतदान प्राप्त करावे. एखाद्या व्यक्तीचे नाव जर सभासदांचे कोणत्याही चौंकशीकरिता तुम्ही ई–मतदान युजर मॅन्युअल संबंधात

Frequently Asked Question (FAQs) पाहावे व www.evotingindia.com वर संपर्क साधावा एनएसडीएल यांना श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) वर ईमेल helpdesk.evoting@ cdslindia.com करून टोल फ्री क्रमांक १८०० २१ ०९९११ वर संपर्क साधावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये वारी रिन्यवेबल टेक्नोलॉजीस लिमिटेड करिता

> सही/-हिमा शाह कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी एसीएस ५२९१९ ईमेल info@waareertl.com

Home First Finance Company India Limited CIN: L65990MH2010PLC240703 Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425 Email ID: loanfirst@homefirstindia.com

२३.०८.२०२४ रोजी तक्त्याच्या वर असलेल्या पहिल्या पष्टाच्या २ ऱ्या लाईनमध्ये निर्देशित असलेल्या कर्जदार **शंकर महादेव शिंदे** व अन्य यांच्या संबंधात न्युज हब + प्रात:काल + मराठी) मध्ये प्रसिद्ध केलेली ताबा सूचना जाहिरात कृपया पाहावी व अनुच्छेद १३(१२) च्या ऐंवजी अनुच्छेद १३(२) असे वाचावे. उर्वरित प्रकरणामध्ये कोणतेही बदल नाही आहेत. ठिकाण : मंबई सही / -पाधिकत अधिकारी दि. २४.०८.२०२४

एएसआय इडस्ट्रिज लि. स्रीआयएन : L14101MH1945PLC256122 नोंदणीकत कार्यालय : मॅराथोन इनोव्हा, ए विंग, ७ वा मजला, मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. ई-मेल : investors@asigroup.co.in

दूर. : ०२२-४०८९६१०० वेबसाइट: www.asigroup.co.in ७८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व

वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ई-मतदान सुविधा मार्फत एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि. २० सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वाजता (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे

२८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१, २३ जन, २०२१ ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ व २५ सप्टेंबर, २०२३ रोजी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स व सेबी सर्क्युलर दि. १२ मे, २०२०, सेबी सर्क्युलर दि. १५ जानेवारी, २०२१, सेबी सर्क्युलर दि. १३ मे, २०२२, सेबी सर्क्युलर दि. ०५ जानेवारी, २०२३ व सेबी सर्क्युलर दि. ७ ऑक्टोबर, २०२३ अंतर्गत जारी करण्यात येत आहे. एजीएमकरिता प्रॉक्सीची नियुक्ती करण्याकरिता सुविधा उपलब्ध नाही. एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये ईलेक्ट्रॉनिकली प्रदानित आहे.

पत्ता नोंदणीकृत करावा व कंपनी वा सीडीएसएल/ एनएसडीएल (डिपॉझिटरीज) यांच्यासह नोंदणीकृत सभासद यांना ई-मेल द्वारे वेबसाइट www.asigroup.co.in व बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> वर व सीडीएसएल वेबसाइट <u>http://www.cdslindia</u> <u>com</u> वर उपलब्ध आहे.

कोणतेही सभासद हे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स डीपी यांच्यासह नोंदणीकरण/ अपडेट ई-मेल आयडी वर ईलेक्टॉनिक स्वरूपात कोणतेही सभासद यांना सचनेमध्ये प्रदानित

ई-एजीएम आयोजित केली आहे. सभासद त्यांचे मतदान ऑनलाइन **मंगळवार**, दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) ते गुरुवार, दि. १९ सप्टेंबर, २०२४

परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावावर आपली मते न दिलेले सभासद, त्यांना मत देण्यास प्रतिबंध केलेले नसल्यास, एजीएमदरम्यान निर्धारित तारीखा अर्थात दि. **१३ सप्टेंबर, २०२४** रोजी परोक्ष ई–मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्यास पात्रअसतील.

व्यक्तींसह त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नाहीत ते कंपनीचे शेअर्स संपादन करत आहेत व कंपनीचे सभासद आहेत त्यांना सदर सूचना ईलेक्ट्रॉनिकली कंपनीने पाठविली आहे व निर्धारित तारीखा अनुसार **१३ सप्टेंबर, २०२४** रोजी अनुसार लॉगीन आयडी व पासवर्ड nayna.wakle@linkintime.co.in वर विनती पाठवून फोलिओ क्र. /डीपी आयडी व

रजिस्टर व शेअर टान्सफर बक्स दि. १४ सप्टेंबर, २०२४ ते २० सप्टेंबर, २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान मतदानाचे हक्क बजावण्याकरिता सभासदांकरिता बंद राहील. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत

सभासदाचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स **शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर, २०२४** रोजी <mark>अहवाल तारीखा</mark> अनुसार भागधारक यांच्या पात्रतेच्या आधारावर **लाभांश प्रदान** वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता रू. ०.३५ प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. १/- प्रति शेअर) मतदानाचे हक बजावण्याकरिता सभासदांकरिता बंद राहील. ई−मतदान संबंधात कोणत्याही चौंकशी/ तक्रारीकरिता कंपनी सचिव यांनी

ईमेल investors@asigroup.co.in करावा वा संपर्क +९१ ०२२ ४०८९ ६१०० वर संपर्क साधावा वा हेल्प व एफएक्यू सेक्शन सीडीएसएल वेबसाइट https://evotingindia.com ल भेट द्यावी.

एएसआय इंडस्ट्रिज लि. करिता

ठिकाण : मंबई

सही/-मनिष काकराय

कंपनी सचिव



E-mail: investorservices@adhikaribrothers.com Website: www.adhikaribrothers.com; Tel.: 022 - 4023 0000; Fax: 022 - 2639 5459

E-VOTING INFORMATION

("AGM") of the Members of Sri Adhikari Brothers Television Network Limited "the Company") will be held on Monday, September 16, 2024 at 10:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") transact the business as set out in the Notice convening the 29th AGM of th Company, in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 ("Act") and rules framed thereunder, read with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'relevant circulars').

In compliance with the relevant circulars, the electronic copies of the Notice convening the 29th AGM of the Company together with the Annual Report for the Financial Year 2023-24 have been sent to all the Members of the Company through electronic mode on Friday, August 23, 2024, whose e-mail IDs are registered as on Friday, August 16, 2024, with the Company/Registrar and Transfer Agents/ Depository Participants/Depositories. The copy of the same is also available on the website of the Company at http://www.adhikaribrothers.com/annual-report/ and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com (agency appointed for providing the e-Voting facility). The above dispatch of Notice of the AGM through emails has been completed on Friday, August 23, 2024.

Notice is also given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read with rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and ransfer books of the Company will remain closed from Tuesday, September 10,

2024 i.e. the Cut-Off date, may cast their vote electronically on the business as outlined in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting'). Any person, who is a Member of the Company as on the Cut-Off date only, is eligible to cast his/her vote on all the resolutions set forth in the Notice of the AGM.

mode and for member who have not registered their Email IDs is provided in the notice of AGM. The details will be available on the Company's website at www.adhikaribrothers.com/.

All the members are hereby informed that:

1. The Cut-Off date for determining the eligibility to vote through remote e-voting or e-voting system at the AGM shall be Monday, September 09, 2024 (Cut-Off

2. Any persons, whose name appears in the Register of Members or Beneficial ners as on Cut-Off date, only shall be entitled to avail the facility of e-voting as well as e-Voting system during the 29th AGM of the Company;

The remote e-voting shall commence from Friday, September 13, 2024 at 9:00 A.M. (IST) to Sunday, September 15, 2024 at 5:00 P.M. (IST), the remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Once the vote on the resolutions is cast by the member, he/she shall not be allowed to change it

. Any person who becomes a member of the Company after the dispatch of the notice of meeting and holding shares as on Cut-Off date, may obtain a login ID and password by sending a request on evoting@nsdl.co.in;

attend the meeting but shall not be entitled to cast their vote again

The Board of Directors of the Company has appointed Mr. Bhavesh Chheda, Proprietor of M/s. Bhavesh Chheda & Associates (Membership No. A48035, CP No. 24147), Practising Company Secretaries, Mumbai as Scrutinizer for

scrutinizing the remote e-Voting process and e-voting facility at the AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also communicated to the Stock Exchanges. For detailed instructions of remote e-voting and e-Voting facilities at the AGM. Members may refer to the Section 'E-voting Process' in the Notice of the 29th AGM of the Company. In case of queries or grievances pertaining to e-Voting procedure

and 022 - 2499 7000. Members may also write to the Company Secretary & Compliance Officer of the Company at investorservices@adhikaribrothers.com.

Place: Mumbai

For Sri Adhikari Brothers Television Network Limited.

CS Hanuman Patel

Company Secretary & Compliance Officer M. No. A55616

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

ई-मतदानाची माहिती, बुक क्लोजर व अहवाल तारीखा याद्वारे **सुचना** देण्यात येत आहे की, एएसआय इंडस्टिज लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची ७८

कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूदीसहवाचन व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत आयोजित केवळ एजीएम व सर्क्युलर दि. ५ मे, २०२०, ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२०, १५ जून, २०२०

वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनी/डिपॉझिटरी यांच्यासह त्यांचे ईमेल

कंपनीने सीडीएसएलची सेवा प्राधिकृत अधिकारी म्हणून ई-मतदान सुविधा प्रदान करण्याकरिता

रोजी सायं. ५.०० वा. (भापवे) ऑनलाइन मतदान करू शकतात. परोक्ष ई-मतदान कालावधीनंतर सुविधा अकार्यरत करण्यात येईल. ई-मतदानाकरिता सुविधा एजीएमच्या दरम्यान उपलब्ध आहे व व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित / सहभागी होउ शकतात. केवळ तेच सभासद एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून उपस्थित असलेले व

सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारक आहेत व ज्यांनी कंपनी/ डिपॉझिटरीज वा कोणार्ह

पुढे, सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत सभासदांचे

दिनांक: २३.०८.२०२४

NOTICE OF THE 29TH ANNUAL GENERAL MEETING AND NOTICE is hereby given that the 29th (Twenty-Ninth) Annual General Meeting

Disclosures Requirements) Regulations, 2015, the register of members and share 2024 to Monday, September 16, 2024 (both days inclusive) for the purpose of Members holding shares in dematerialized form as on Monday. September 09.

The manner of voting remotely for members holding shares in dematerialized

5. The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also

Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting manual available at <u>www.evoting.nsdl.com</u> or write and email to Prajakta Pawle at evoting@nsdl.co.in or contact on toll free no.: 022 - 4886 7000

Date: August 24, 2024